Authorised Officer

GOREGAON EAST BRANCH Ground Floor, Jagdamba House,

DENA BANK
Station Road, Goregaon (E),Mumbai-400063
Tel: 9152940705, 26861709
email:- goreas@denabank.co.in

### **APPENDIX IV** [Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** (For Immovable Property)

Whereas,

The undersigned being the authorized officer of the DENA BANK under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 19th July, 2018 calling upon the borrower by to Smt.Krupa Shrikrishna Hiwarale &. Shri. Shrikrishna Manikrao Hiwarale to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,19,213./-(Rupees Sixteen lakh Seventy Four Thousand Three Hundred Thirteen only) + (Uncharged interest at contractual rate and incidental expenses/cost there on from 19.10.2018 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the Said Act read with Rule 9 of the said Rules on this 28 day of December of the 2018.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the DENA BANK for an Rs. 16,19,213./- and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting Flat No. 004 Building No.8, Ganesh Green Village CHS Masachapada Road, Kshimira, Mira Road (E) Dist. Thane 401107. Standing in the name of Smt.Krupa Shrikrishna Hiwarale &. Shri. Shrikrishna Manikrao Hiwarale along with furniture, fixture and fittings thereon, both present and future thereon, both present and future.

Date: 28.12.2018 Place: Mumbai

**Authorised Officer** Dena Bank, Goregaon East Br Mumbai 400 063.



**Indian Overseas Bank** SANPADA BRANCH

SECTOR 3, CIDCO ADMINISTRATIVE BUILDING, GROUND FLOOR, NAVI MUMBAI-400 705 Phone: 022-27758422, Email: iob1502@iob.in

e-AUCTION SALE NOTICE

SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND **ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002** 

Whereas M/s. Midas Refrigeration Services Pvt. Ltd. has borrowed monies from Indian Overseas Bank against the mortgage of the immovable properties more fully described in the schedule hereunder and on upon classification of the account as NPA, the Bank has issued a demand notice under Section 13(2) of the SARFAESI Act, 2002 (Act) on 20.06.2018 calling upon the borrowers M/s. Midas Refrigeration Services Pvt. Ltd., Shop No. 001, Ground Floor, The Environ Estate CHSL, Plot No. C-47, Gyan Vikas Road, Koparkhairne, Navi Mumbai-400 709 and the guarantors Mr. Retnan Kunjandi, Flat No. B-16/1:2, Himgiri CHS Ltd., Sector No. 3, Sanpada, Navi Mumbai-400 705 & Mrs. Shali Retnan, Flat No. B-16/1:2. Himgiri CHS Ltd., Sector No. 3, Sanpada, Navi Mumbai-400 705 to pay the amount due to the Bank, being Rs. 7,46,289/- (Rs. Seven lakh forty six thousand two hundred eighty nine only) as on 20.06.2018 payable together with further interest at contractual rates and rests alongwith costs, charges etc till date of repayment within 60 days from the date of receipt of the said notice.

Whereas the borrowers & guarantors having failed to pay the amount dues in full to the Bank as called for in the said demand notice, the Bank has taken possession of the secured assets more fully described in the schedule hereunder on 10.10.2018 under Section 13 (4) of the Act with the right to sell the same in "As is where is" and "As is what is" basis under Section13(4) of the Act read with Rules 8 & 9 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 for realization of Bank's dues. The dues to the bank as on the date of taking possession was intimated as Rs. 7.46.289/- (Rs. Seven lakh forty six thousand two hundred eighty nine only) on 10.10.2018 payable together with further interest at contractual rates and rests alongwith costs, charges etc till date of repayment, after reckoning repayments, if any, since the date mentioned in the demand notice. The dues of the borrower as on 31.12.2018 works out to Rs. 8,00,198/- (Rs. Eight Lakhs One Hundred Ninety Eight only) after reckoning repayments, if any, amounting to Rs. NIL subsequent to the Bank issuing demand notice. The undersigned in exercise of the powers conferred under Sec 13(4) of the said Act proposes to realize the Bank"s dues by sale of the under mentioned properties.

SCHEDULE OF PROPERTY: All the Part and parcel of the property consisting of Shop No. 001, Ground Floor The Environ Estate CHSL, Plot No. C-47, Gyan Vikas Road, Sector No. 19 Koperkhairne, Navi Mumbai-400 709 admeasuring 160 sq. ft. (built up area) in the name of Midas Refrigeration

East: By Road; West: By Shakti CHSL **North: By Yashwant Niwas Apartment** South: By Sai Sagar Society

Date and time of e-auction	18.01.2019 between 03.00 pm to 05.00 pm
Reserve Price (in Lakhs)	Rs. 12.24 (Rupees Twelve lakhs twenty four thousand only)
Earnest Money Deposit (in Lakhs)	Rs. 3.06 (Rupees Three lakhs six thousand only)
EMD Remittance	Deposit through EFT/NEFT/RTGS Transfer in favour of "IOB e auction EMD Account", A/C No. 160602000055555 with Indian Overseas Bank, Fort Branch, Mumbai, Branch Code: 0014, IFSC Code IOBA0000014
Bid Multiplier	Rs. 0.20 lac (Rupees Twenty Thousand Only) or in multiples
Inspection of property	16.01.2019
Submission of online application	03.01.2019 onwards
for bid with EMD	
for bid with EMD  Last date for submission of online application for BID with EMD	
Last date for submission of online	
Last date for submission of online application for BID with EMD	17.01.2019 Not known

\*Bank"s dues have priority over the Statutory dues. **Terms and Conditions** 

1. The property(ies) will be sold by e-auction through the Bank"s approved service provider M/s. 4 Closure under the supervision of the Authorized Officer of the

2. E-auction bid document containing online e-auction bid form, declaration, general terms and conditions of online auction sale are available in www.iob.fore-

3. Intending bidders shall hold a valid digital signature certificate and email address and should register their name/account by login to the website of the aforesaid service provider. They will be provided with user id and password by the aforesaid service provider which should be used in the eauction proceedings. For details with regard to digital signature, please contact the service provider at the below mentioned address/phone no/email.

4. Bids in the prescribed formats shall be submitted "online" through the portal www.iob.foreclosureindia.com alongwith the EMD & scanned copy of KYC documents including photo, PAN Card & address proof to the service provider and the Authorised Officer before 5 pm on 18.01.2019.

5. The EMD and other deposits shall be remitted through EFT/NEFT/RTGS to the Bank account as specified above and the amount of EMD paid by the interested bidder shall carry no interest. The amount of EMD paid by the successful bidder shall be adjusted towards the sale price. 6. Bids without EMD shall be rejected summarily.

7. Online auction sale will start automatically on and at the time as mentioned above. Auction/bidding will initially be for a period of 120 Minutes with auto extension time of 5 minutes each till the sale is concluded. 8. The property shall be sold to the successful bidder. The successful bidder (purchaser) as declared by the Authorised Officer shall deposit 25% of the sale price (inclusive of the EMD) immediately on the same day and not later than the next working day. The balance amount of sale price shall be paid within 15 days from the date of confirmation of auction sale. Failure to remit the entire amount of sale price within the stipulated period will result in forfeiture of deposit of 25% of the bid

purchaser and the property will be resold. 9. The sale certificate will be issued in the name of the purchaser only, after payment of the entire sale price amount and other taxes/charges, if any. 10. The purchaser shall bear the charges/fee payable for conveyance such as reg-

price to the secured creditor and forfeiture of all claims over the property by the

istration fee, stamp duty, etc., as applicable as per law. 11. The Authorized Officer has the absolute right to accept or reject any bid or

postpone or cancel the sale, as the case may be without assigning any reason 12. The property is being sold on "as is where is" and "as is what is" basis. The Bank has disclosed only the known encumbrances, statutory liabilities, if any, as

above and it is for the purchaser to make their own independent enquiries at their

own costs before participating in the auction. 13. As regards the Statutory dues stated above, Bank dues will have priority over statutory dues. Without prejudice to the above, Statutory liability, if any, shall be borne by the purchaser and the Bank assumes no responsibility in this regard.

14. Sale is subject to confirmation by the secured creditor. 15. EMD of unsuccessful bidders will be returned through EFT/NEFT/RTGS to the bank account details provided by them in the bid form and intimated via their e-

mail id. 16. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation by the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.

17. \*In compliance with Section 194 IA of the Income tax Act, 1961 income tax @ 1% on the Reserve Price shall be deducted and paid under the PAN Number of the Purchaser. Since the Tax has been calculated only on the Reserve Price, the bidder shall bear the 1% income tax on the bid multiplier amount and the Bank shall not take any responsibility for the same. \*In case of any sale/transfer of immovable property of Rupees Fifty lakhs and above, the transferee has to pay an

amount equal to 1% of the consideration as Income Tax. For further details regarding inspection of property/e-auction, the intending Bidders may contact the Branch Manager, Indian Overseas Bank, Sanpada Branch, CIDCO Administrative Building, Sector No 3, Ground Floor, Sanpada, Navi Mumbai-400 705), during office hours, 09.30AM - 4.00 PM, Phone No. 9594287134/022-27758422 or the Bank's approved service provider M/s 4 Closure, Mr. Vinit -08142000725 & email: vinit@bankauctions.in and Ms. Vikas: 08142000809 & email: vikas@bankauctions.in & info@bankauc-

tions.in This publication is also a 15 days notice to the borrower/mortgagor & Guarantor of the above loans under Rule 9(1) of Security Interest (enforcement) rules 2002, under SARFAESI Act 2002 about holding of the e-auction

sale by inviting tenders from the PUBLIC General for sale of secured assets. Place : Navi Mumbai **Authorised Officer** Date: 02.01.2019 Indian Overseas Bank IDFC BANK LTD

Place: Mumbai

Formerly Known as Capital First Home Finance Ltd Registered Office: One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor,



Senapati Bapat Marg, Lower Parel, (West), Mumbai - 400 013 (Notice Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of the Security Interest Act, 2002) The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd The Loans of the below mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA as per the RBI Guidelines. Amounts due by them to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

SI No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers	Outstanding as per 13(2) notice	Notice date	Details of secured asset		
1	13198251	Home	1. Jadhav Mahesh Suresh	Rs.	22.11.2018	Flat No. 208 & 209, 2nd Floor 'B"		
		Loan	2. Priyanka Babanrao	25,56,994.98/-		Wing Shivshakti Dham Shiv Shankar Temple Biwandi - 421308.		
			Gunwant			Shankar Temple Biwandi - 421308.		

You are hereby called upon to pay the amounts due to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd as pe the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings U/s 13(4) and Sec. 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd Further you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring the said secured asset either by way of sale/lease or otherwise.

**Authorised Officer** IDFC Bank Ltd Date: 03.01.2019 Formerly Known as Capital First Home Finance Ltd

> PUBLIC NOTICE **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that our clients

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company as its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any

Turtifici intiliidatori.						
Folio no.	Name of Shareholder	No of Shares	Distinctive nos. From To	Certificate Nos. From To		
114884	Arun M. Dedhia , Vimla A. Dedhia	100	18478151 To 18478250	00097713		

Name of Shareholder(s):- Arun M. Dedhia, Vimla A. Dedhia Dated: 03/01/2019

Name and Registered office address of company: I G Petrochemicals limited, T-2 Shabana Chambers, Panaji - 403001 Goa

# केनश बैंक 🏚 Canara Bank

(A Government of India Undertaking) ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH - I

37, Kshamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg, Mumbai-20. Tel. No.: 022-22065425/30, 22065438 • E-mail: cb2360@canarabank.com

(Auction Sale Notice for Sale of Immovable Properties) SALE NOTICE E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation &

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured Creditors, the constructive possession of Property No. 1 and physical possession of Property No. 2 mentioned below has been taken by the Authorised Officer of Canara Bank will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 08.02.2019, for recovery of Rs. 38,79,92,638.30 (as on 20.12.2018 plus further interest from 21.12.2018 and cost) due to ARM-I Branch of Canara Bank from M/s. Thandiram Textiles Pvt. Ltd. and Guarantors 1) Shri Rajesh Kumar Jain, 2) Mr. Mohit Rajesh Jain and 3) Late Mrs. Seema Rajesh Jain (Represented by Legal heirs - 1. Mr Rajesh Kumar Jain, 2. Mr. Mohit

Rajesh Jain and Ms. Priya Rajesh Jain) The reserve price and Earnest money deposit are as mentioned below:

Sr. No.	Property Details	Reserve Price (in Rs.)	EMD (in Rs.)
1	Flat. No.1301, Sterling Tower, C.T.S No. 1/125, Samarth Nagar Cross Road No.3, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053, admeasuring 910 sq.ft., In the name of Mr. Rajesh Jain	1,75,00,000.00	17,50,000.00
2	Office No. 207, 2" Floor, Dilkap Chambers, Plot No.7, C.T.S. No. 698, Fun Republic Lane, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053, admeasuring 380 sq.ft., In the name of Mr. Rajesh Jain	74,00,000.00	7,40,000.00

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 06.02.2019 at 5.00 P.M. For the said properties there is no encumbrance to the knowledge of the bank. For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Manoj S. R., Chief Manager, ARM - I Branch of Canara Bank, Ph.No. 022-22065425, 30, 38, 9787242782

during office hours on any working day. Date: 02.01.2019 Authorised Officer, Place: Mumbai Canara Bank

M/s. Thandiram Textiles Pvt. Ltd., 1101 / 1102, Beverly Hills, Opp. Shastri Nagar, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053.

Mr. Rajesh Jain (Guarantor and Legal heir of late Seema Jain), 1101 / 1102, Beverly Hills, Opp. Shastri Nagar, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053. Mr. Mohit Rajesh Jain (Guarantor and Legal heir of late Seema Jain), 1101 / 1102. Beverly Hills, Opposite Shastri Nagar, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053

Ms. Priya Jain (Legal heir of Late Seema Jain), 1101 / 1102, Beverly Hills, Opp. Shastri Nagar, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053.

**IDFC BANK LTD** 

Type of

Loan

Home

LAP

respective dates.

Loan

Account

11486949

11500649 Finance

No.

Formerly Known as Capital First Home Finance Ltd

Registered Office: One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor,

Senapati Bapat Marg, Lower Parel, (West), Mumbai - 400 013

Hajare

. Rukmani

Finance Limited having its Registered Office at Bombay Life Building, 2nd Floor,45/47 Veer Nariman Road, Mumbai-40000 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them. Name of the shareholder & Address FALGUNI KIRTIKUMAR DANI

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that

following share certificate of LIC Housing

4/B38 LAXMI ESTATE CHS DR.S. RADHAKRISHNAN MARG, CHINAI COLLEGE, VARMA NAGAR, ANDHERI EAST MUMBAI-400069.

Folio No. 020850500 No. Of Shares: 500

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents - namely Sharex Dynamic (India) Pvt. Ltd, Unit-1 Luthra Industrial Premises, Andheri Kurla Road, Safed Pool, Andheri (East), Mumbai-400072 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai Date: 03/01/2019 FALGUNI KIRTIKUMAR DANI

Mr. Nikhil Dias and Mrs. Snehlata Dias

are the joint owners of and they are in

use, occupation and possession of the

below mentioned property. Mr. Nikhil

Dias and Mrs. Snehlata Dias, have

misplaced and lost the following Original

Agreements of the below mentioned Property: a. Original Agreement

executed between M/s. Hind Rajasthar

Construction Company and Mrs

Kudmani, b. Original Agreemen

executed between Mrs. Kudmani and

Mrs. Lilaben M. Patel, c. Original

Agreement executed between Mrs.

Lilaben M. Patel with (a) Mr. Walter Pinto

and (b) Mrs. Catherine Pinto, d. Original

Agreement executed between (a) Mr

Walter Pinto and (b) Mrs. Catherine

Pinto with Mr. P.G. Gopinatha Panicker,

Any person or persons having any

objection or any claim to the said

agreements whether by way o

inheritance, succession, bequest, sale

exchange, arrangement, gift lease

license, tenancy, mortgage charge, lien

trust, maintenance, easement

development agreement, joint venture

partnership or otherwise or in

possession of any of the original

agreement thereof or otherwise is

hereby called upon to send their

objection and/or claim in writing together

with the documentary proof thereof to

the undersigned at the address

mentioned below within 15 days of the

If the aforesaid document is found by

anyone or in possession of the same

please contact and handover at the

below address, and if any type of dealing

or third party right has been made by any

person through the aforesaid

Agreement will be treated as null and

void, in respect of the below mentioned

property, and the same are not binding

The Description of the said Property

All that Flat No. 9-B, admeasuring 630

square feet carpet area (58.55 square

upon our clients.

Mumbai-400049.

publication of this public notice.

## IDFC BANK LTD

Formerly Known as Capital First Home Finance Ltd Registered Office: One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, (West), Mumbai - 400 013

(Notice Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act, 2002)

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd The Loans of the below mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA as per the RBI Guidelines. Amounts due by them to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their

SI No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers	Outstanding as per 13(2) notice	Notice date	Details of secured asset
1	12673236	Loan	Rahul Ishwar     Chouhan     Deepti Rahul     Chouhan	23.58.966.93/-	100000000000000000000000000000000000000	Flat No.201, 2nd Floor, Bldg No.G, Om Shiv Shakti complex, Kalher Village, Bhiwandi, Thane, Maharashtra-421302.

You are hereby called upon to pay the amounts due to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings U/s 13(4) and Sec. 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd Further you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring the said secured asset either by way of sale/lease or otherwise.

IDFC Bank Ltd Date: 03.01.2019 Formerly Known as Capital First Home Finance Ltd Place: Mumbai

**Corporation Bank** (A Govt. of India Undertaking)

Greater Mumbai Zonal Office, 28, Mittal Chambers, 2nd Floor, Nariman Point, Mumbai - 400 021

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Corporation Bank (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Corporation Bank from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:

Branch name and address	PBB-Bandra Branch (535) West Ashraf Apartment, Plot No. 92, St. Sebestian Road, PB NO 1665 Branch Head: Mr. Arpit Porwal   Contact : 09920388639, 022-2644198	
Name of the Borrowers	M/S. Thandiram Impex Pvt. Ltd. Directors: (1) Mr. Rajesh Thandiram Jain, (2) Mr. Mohit Rajesh Jain (3) Ms. Priya Jain Reg. Off:- Dilkap Chamber offices No 207, Plot no 7, Fun Republic Lane, Off link road, Andheri West, Mumbai - 400053.	Amount due 5,83,71,520/- as on 09.10.2015 with further interest, cost & expenses.
Guarantor	<ul> <li>(1) Mr. Rajesh Thandiram Jain</li> <li>(2) Mr. Mohit Rajesh Jain</li> <li>(3) Ms. Priya Jain</li> <li>All (1), (2) &amp; (3) are residing at:- 1101/1102, Beverly Hills, Opp. Shastr Complex, Andheri West, Mumbai – 400053.</li> </ul>	i Nagar, Bidg No. T-36, Lokhandwal
Property No. 1 : Lar Area:- 455.317 Sq. Y Date & Time of E-Au		I, TDI City, Kundil, Sonepat Haryana

Earnest money to be deposited Rs. 4.00 Lakhs Date of Demand Notice 09.10.2015 Date of Possession 13.08.2018 (under Physical Possession)

For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbank-pagefiles/tender/535-thandiram\_sale\_notice\_29012019.pdf Branch name and PBB-Bandra Branch (535)

address West Ashraf Apartment, Plot No. 92, St. Sebestian Road, PB NO 16658, Bandra West, Mumbai-400013 Branch Head: Mr. Arpit Porwal | Contact: 09920388639, 022-26441980/26428745 Borrowers: M/s V.R. Industries Name of the Amount due

Rs. 75,81,015/- as on 13.11.2017 Partners: (1). Mr. Satyen Sunil Purohit (2). Mrs. Smita Sunil Purohit Borrowers Reg. Off:- 2/2, Dinath Court Room No. 2, Second Floor, 71 Pochkanwala with further interest, cost & Rd, Near Flora Worli Colony, Worli Mumbai - 400-030 Guarantors: Mr. Satyen Sunil Purohit (2). Mrs. Smita Sunil Purohit Both no. 1 & no. 2 are resident of - 2/2, Dinath Court Room No. 2, Second Floor, 71 Pochkanwala Rd, Near Flora Worli Colony, Worli Mumbai - 400-03

Property No. 2: (i) Land & Building -All that piece and parcel of Unit No.13, Ground Floor, "Gangotri" Building, "Tungareshwar Industrial Complex No.1", Survey No.1, village Sativali, Vasai (East), District Thane-401 208. Industrial Premises on Ground Floor admeasuring about 1760 sq ft. Usable area (ground level: 880 sq. ft. + upper level: 880 sq. ft.)

Property Owner: - Mr. Satyen Sunil Purohit & Mrs. Smita Sunil Purohit (ii) Plant & Machinery at above mentioned address premises- Hydraulic Press, Compressor, bench Grinder, Drilling Machines, Tapping

Machines, Bond Testing Machine, Rotatory Dryer etc. Date & Time of E-Auction 29.01.2019 At 11.45 a.m.

Reserve Price Rs. 73.00 Lakhs Earnest money to be deposited : Rs. 7.30 Lakhs Date of Demand Notice Date of Possession 24.01.2018 (under constructive possession)

For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-

files/tender/535-v\_r\_industries.pdf

Branch name and Yoginagar Branch (648) Yoginagar, Near Yoginagar Main, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai-400091 Branch Head: Mr. Amar Nath Gupta | Contact: 9998567002, Land Line: 020-28981553 M/s. United Agro Bioteek Pvt. Ltd. Amount due Name of the Borrowers Registered Office: 203/204, Shivalaya Tower, 90 Feet D P Road, Thakur Rs. 1,01,85,363.51/- as on Complex, Kandivali (East), Mumbai-400101 16.01.2018 with further interest. Directors: Mr. Ashok Kumar Jain, Mrs. Shobha Ashok Jain cost & expenses. Guarantors: 1. Mr. Ashok Kumar Jain, 2. Mrs. Shobha Ashok Jain Both No. 1 & No. 2 residing at 203/204, Shivalaya Tower, 90 Feet D P Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai-400101.

Property No. 3: Gala No. F3 & F4 (Patra Shed), in the complex known as "Actual Industrial Complex", Village Vadavali, Kundla Road, Post Uchat, Taluka Wada, District Thane-401 202

Date & Time of E-Auction 29.01.2019 At 11.45 a.m. Reserve Price Rs. 72.90 Lakhs Earnest money to be deposited : Rs. 7.29 Lakhs Date of Demand Notice 16.01.2018

Date of Possession 24.04.2018 (under Physical Possession) For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbank-

page-files/tender/648-united\_agro\_bioteek.29.01.pdf Branch name and Lower Parel Branch (750)

address G/4/A, Ground Floor, Welspun House, Kamla City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013

Branch Head: Mr. Nirvay Tiwary | Contact : 8454845955 | Tel-022- 24970678/ 24970676 Borrowers 1.M/s. Vindeep Developers Pvt. Ltd. Name of the Amount due Directors: 1. Mr. Raj S Advani, 2. Mrs. Neena Raj Advani Rs. 13, 92,25,751.54 as Borrowers on 06.02.2016 with 3. Mr. Vinayak Raj Advani Reg. Off:- 10/14 Navjivan Society, Lamington Road, Mumbai 400 008 further interest, cost & M/s. Vindeep Developers Pvt. Ltd. expenses. "Vinstar" Serviced Apartments, Survey No. 220, Rajiv Gandhi IT Park Phase-I, Near Le-Royal Hotel, Hinjewadi - Maan Road, Hinjewadi, Pune - 411 057 1.Mr. Raj S Advani 2. Mrs. Neena Raj Advani 3. Mr. Vinayak Raj Advani Guarantors: No. 1, No. 2 & No. 3 are residing at Mumbai Address: 10/14, Navjivan Society, Lamington Road, Mumbai 400008. Pune Address: "Vinstar" Serviced Apartments, Survey No. 220, Rajiv Gandhi IT Park Phase-I, Near Le-Royal Hotel, Hinjewadi – Maan Road, Hinjewadi, Pune -411 057

Property No. 4: Flat No. 501 & 502, 5th Floor, "Marathon Omega", Senapati Bapat Marg, Near Phoenix High Street, Ward No. 6, Lower Parel, Mumbai-400013. 3 BHK Flat.

Carpet Area of Flat No. 501-809. Sq. Ft and Flat No. 502-236 Sq. Feet. Total 1045 Sq. Feet. 29.01.2019 At 11.45 a.m. Date & Time of E-Auction Reserve Price Rs.465.00 Lakhs

Earnest money to be deposited : Rs.46.50 Lakhs Date of Demand Notice : 06.02.2016 Date of Possession 09.11.2018 (under physical possession)

For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-

files/tender/750-vindeep developers.pdf

**Authorized Officer** Date: 02.01.2019

Place : Mumbai Corporation Bank

# Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47

of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday 9th January, 2019 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and nine month ended 31st December, 2018 and to consider and if thought fit

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours of 1'st January, 2019 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: 01.01.2019

For Delta Corp Limited

Dilip Vaidya Company Secretary & GM - Secretarial **FCS NO: 7750** 

**MAHA**GENCO

# **TENDER NOTICE**

Online Tenders are invited from Chandrapur Super Thermal Power Station for the following supply/works

S	E-Tender	Tender Specification	Estimated	Sale Period		Submissi-	
N	No.	render Specification	Cost (Rs)	From	То	on Date	
1	RP-MIS eT-79073	Supply, installation and commissioning of airborne instrument along with accessories to monitor CSTPS, Chandrapur power plant.	3790000.00	03/01/19	23/01/19	24/01/19	
2	RP-TM-III eT-78851	Procurement of spares for Recirculation valve of BFP's installed at 2x500MW, CSTPS, Chandrapur.	3643230.00	03/01/19	23/01/19	24/01/19	
3	RP-BM-II eT-79460	Providing work assistance for cleaning of coal mill area & auxiliaries during summer season in unit-5,6 &7 at CSTPS, Chandrapur.	1148526.00	03/01/19	17/01/19	18/01/19	

All the tender published in MAHAGENCO online e-tendering website <a href="https://sets.mahagenco.in">https://sets.mahagenco.in</a>

CHIEF ENGINEER (O&M) CSTPS, CHANDRAPUR

Sd/-

Sd/-

(Notice Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act, 2002) The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from Capital First Home

Vinayak, Plot No-15, Yashwant

Nagar, Ambernath, Thane - 421501.

Guidelines. Amounts due by them to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their Outstanding Details of Name of Notice as per 13(2) borrowers date secured asset notice . Ramesh Maruti 03.11.2018 Flat No. G-1, Ground Floor, Siddh Rs.

Ramesh Hajare You are hereby called upon to pay the amounts due to Capital First Home Finance Ltd. Now IDFC Bank Ltd as pe the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, falling which the undersigned shall be constrained to initiate proceedings U/s 13(4) and Sec.14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to Capital First Home Finance Ltd, Now IDFC Bank Ltd Further you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring the said secured asset either by way of sale/lease or otherwise.

39,48,878.38/-

Finance Ltd, Now IDFC Bank Ltd The Loans of the below mentioned borrowers and co-borrowers have been

secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions

of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA as per the RBI

**Authorised Officer** 

IDFC Bank Ltd Date: 03.01.2019 Formerly Known as Capital First Home Finance Ltd Place: Mumbai

DELTA CORPLIMITED Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune-411001 CIN No. L65493PN1990PLC058817

• Tel No.: 91-22-4079 4700 • Fax No.: 91-22-40794777 • Email ID : secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in NOTICE

declaration of Interim Dividend.

meters) area on the Second Floor in the building known as "Sun and Sea Apartment Co-operative Housing Society Limited' lying being and situated at Plot bearing Survey No. 25, CTS No. 988 of Village Juhu, Taluka Andheri, ir the registration District Mumbai

M/s S. R. Legal Associates, Advocate High Court A2/302, Laram Centre, Opp. Railway Station, Andheri (West), Mumbai - 400058

Place - Mumbai Date - 03/01/2019

Suburban, Juhu Tara Road, Juhu

**'जाहिर पब्सिक नोटीस'** 'एफ' फॉर्म गहाळ झाल्यासंबंधी जाहिर नोटीस देण्यात येते कि, खाली नमुद केल्याप्रमाणे मेसर्स अरविंद रिटेल लिमिटेड, महाराष्ट्र यांनी मेसर्स अरविंद रिटेल लिमिटेड, कर्नाटक यांच्या नावे 'एफ' फॉर्म दिले होते. सदर 'एफ' फॉर्म गहाळ झाले असून ते कुठेही मिळत नाहीत. आम्ही सदर घटने बाबत पोलिसांत तकार दाखल केली असून त्याचा FIR क्रमांक ४८१४०६ दिनांक २४/१२/२०१८ आहे.

सदर, 'एफ' फॉर्म मिळाल्यास त्वरित आपण खालील पत्त्यावर संपर्क करावा. "अरविंद रिटेल लिमिटेड, #१७, इपार्क ट्रिनिटी, १०वा मजला, ट्रिनिटी सर्कल, एम.जी. रोड, बंगळुरू-५६०००१".

एफ फॉर्म क्र. एफ फॉर्म क्र. एम एच ११ ५७५२० एम एच ११ ५७५१९ रक्कम रुपये रक्कम रुपये 3,68,28,216/= 4,34,66,364/=.

## जाहीर सूचना

यादारे सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, गाव मौजे बोळींज, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील "विनय विहार को- ऑप. हौ.सो. लि." या सोसायटीमधील दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ए/२०१ हा फ्लॅट माझे अशील श्री. बिपीन गोकलदास शहा यांचे मालकीचा आहे. सदर फ्लॅटचा तारीख २९/१२/२००३ रोजीचा मे. श्री. रिषभ असोसिएटस् व १) श्री. सुरेश एन. राठोड, २) सौ. शारदा सुरेश राठोड ह्यांचेमध्ये झालेला मूळ करारनामा गहाळ झाला आहे. १) श्री. सुरेश एन. राठोड, २) सौ. शारदा सुरेश राठोड हे मयत असून त्यांची मुलगी सुनयना सुरेश राठोड ऊर्फ शमिना मोहम्मद कासीम शेख हिने सदर फ्लॅट माझे अशिलास तारीख १०/०६/२०१० रोजीचे कराराने विकत दिला होता व आहे.

सदर फ्लॅट माझे अशिलांनी श्री. अनंत दिगंबर राणे ह्यांस विकण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा कोणत्याही स्वरूपाचा दावा. आक्षेप असल्यास त्यांनी या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांचे आत योग्य कागदोपत्री पुराव्यासह २०३, अली प्लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर या पत्त्यावर कळवावा, अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

(ॲड. कल्पना एस. म्हात्रे)

# सूचना

जे संबंधित आहेत त्यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि., ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय मोहन टेरेस, ६४/७२, मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ आणि अन्य बोईसर शाखा (यापुढे ''सदर बँक'' असा उल्लेख) यांना श्री. पवन सुभाष गोयल, मे. बालाजी इंजिनिअर्सचे एकमेव मालक (यापुढे **'सदर अर्जदार'** असा उल्लेख) यांच्याकडून भाडेपट्टा धारक प्लॉट क्र. एल-८९, मोजमापित १८०० चौ. मी., स्थित तारापूर इंडस्ट्रीयल क्षेत्र, एम. आय. डी. सी. कोलावडेच्या गाव मर्यादेत आणि गावामधील म्युनिसिपल क्षेत्राबाहेर, तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा पालघर, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे, बोईसर, जिल्हा पालघर-४०१५०६, त्यासह त्यावरील बांधणीकृत फॅक्टरी इमारत (यापुढे **''सदर परिसर**'' उसा उल्लेख) जी सदर अर्जदारांच्या मालकीची याकरिता कर्जाच्या सुविधा मिळवण्यासाठी अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदारांनी आमच्या अशिलांना असे दर्शवले की, सदर परिसराच्या पूर्वीच्या भाडेधारकांकडून मूळ नामाधिकार विलेख/दस्तावेज गहाळ आणि/किंवा हरविले आहेत आणि म्हणून सदर अर्जदार बँकेला सदर परिसरासंबंधातील मूळ नामाधिकार विलेख/दस्तावेज सादर करू शकत नाही. सदर अर्जदारांनी आमच्या अशिलांना पुढे दर्शविले आहे की, सदर परिसर सर्व प्रभारापासून मुक्त आहे आणि सदर अर्जदारांच्या सदर परिसराव मुक्त, स्वच्छ आणि पणनयोग्य

नामाधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीचे सदर परिसरावर आणि/किंवा सदर परिसराच्या संदर्भात मूळ नामाधिकार विलेख/दस्तावेजावर विक्री, गहाण, अभिहस्तांकन, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, निर्वाह, कुळवहिवाट, भाडेपट्टा, सुविधाधिकार किंवा असे कोणत्याही मार्गाने दावा असल्यास लिखित त्यांनी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे कार्यालय खोली क्र. ५, दुसरा मजला, "पवनपुत्र बिल्डिंग'', मारुती टेम्पल कॉम्प्लेक्स, २५-ए, मारुती लेन, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे सूचना प्रकाशनाच्या १४ (चौदा) दिवसांत कळविणे, कसूर केल्यास सदर परिसर सर्व प्रभारापासून मुक्त आहे असे आमच्या अशिलाकडून समजण्यात येईल आणि जर त्यानंतर कोणताही दावा प्राप्त झालाच तर तो त्यागित आहे असे समजण्यात येईल.

मंबई, ०२ जानेवारी, २०१९.

मे. गोपाल सी. पुजारी अँड कं. खोली क्र. ५, दुसरा मजला, पवनपुत्र बिल्डिंग, मारुती टेम्पल कॉम्प्लेक्स, २५-ए, मारुती लेन, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

# **DELTA** CORPLIMITED

Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune-411001

• CIN No. L65493PN1990PLC058817 • Tel No.: 91-22-4079 4700 • Fax No.: 91-22-40794777

### NOTICE

• Email ID : secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday 9th January, 2019 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine month ended 31st December, 2018 and to consider and if thought fit declaration of Interim Dividend.

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours of 1'st January, 2019 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the

Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e.

www.bseindia.com and www.nseindia.com.

For Delta Corp Limited

मात्र) राहील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०३ जानेवारी, २०१९

Place: Mumbai Date: 01.01.2019

Dilip Vaidya Company Secretary & GM - Secretarial **FCS NO: 7750** 

र्येसीन कॅथॉलिक

को–ऑपरेटिव्ह बँक लि.

कॅथॉलिक बँक बिल्डिंग, पापडी नाका, वसई (प.), जिल्हा पालघर (महा. रा.)-४०१ २०७

दूर. क्र. ०२५० २३२८३२६, ०२५० २३२२०५३

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार)

**बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बॅंक लि.** यांनी खालील कर्जदारांना कर्ज मंजूर केले होते, जे **बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बॅंक लि.** च्या नावे

समतुल्य/कायदेशीर गहाण/ नोंदणीकृत गहाण निर्माण करून मिळकतीद्वारे सुरक्षित होते. सदर कर्जाचा परतावा अनियमित आहे आणि खाते भारतीय

**बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बॅक लि.** यांनी त्यामुळे सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांचे हक्क लागू केले असून कर्जदार

आणि हमीदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अनुसार मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमूद

केलेली एकूण थकबाकी चुकती करण्यासाठी बोलावले होते. सूचना बँकेला दिलेल्या पत्त्यावर सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये

कर्जदार आणि हमीदार यांना जारी करण्यात आली होती, सूचना **आरपीएडी**मार्फत पाठविण्यात आली होती जी दावारहित/सोडून गेले/अपुरा पत्ता

तारण मत्तेचे वर्णन

येथे स्थित सर्व्हे क्र. १२४,

हिस्सा क्र. ६(पी.), स. क्र.

१२४(पी.) येथे जमीन आणि

घर मैदान अधिक पहिला

फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला,

साई पराग सीएचएस लि.,

शिर्डी नगर, नवघर फाटक रोड,

पराग सीएचएस लि., शिर्डी

फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला,

जान्हवी पॅलेस सीएचएस लि.,

प्लेझंट पार्क कॉम्प्लेक्स,मिरा

फ्लॅट क्र. ४०३/बी, ४ था

मजला, गुरुकुल-॥, गोडदेव,

भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व)

भाईंदर (पूर्व)

नगर, भाईंदर (पूर्व).

भाईंदर (पूर्व)

वरील कर्जदार आणि हमीदार यांना कलम १३(२) अन्वये सूचना जारी केल्यापासून ६० दिवसांत प्रयोज्य दराने पुढील व्याजासह मागणी सूचनेनुसार

थकबाकीचे प्रदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड

वसुली अधिकारी

मराठा सहकारी बँक लि.

मातुश्री सीएचएस, १९६, सर एम. व्ही. रोड, नटराज रुस्तमजी नवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९. **दूर. क्र**. (०२२) २६८४ ८६१३ / १४ / १५.

लिलाव सूचना

**श्री. संजय श्रीकांत सावंत (मे. गगनिगरी कोकण पर्यटनचे** प्रोप्रायटर) आणि अन्य यांच्या नावे असलेल्या उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र

शासन, मुंबई (प्रति नियुक्तीवर) यांच्याकडून पारित केलेल्या वसुली दाखला क्र. १०१/३३७/२०१४ दिनांकित २८.०५.२०१४ **नुसार वरील** 

कर्जदारांकडून एकूण थिकत रकमेच्या वसुलीकरिता जप्त करून जिल्हा उपनिबंधक, मुंबई यांच्या द्वारे वसुली अधिकाऱ्याकडून बँकेकडे ताबा

**असलेल्या** मालमत्तेच्या **"जशी आहे, जेथे आहे आणि जशी आहे"** तत्त्वावर जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीकरिता मोहोरबंद निविदा मागविण्यात

o9. लिलावाच्या अटी आणि शर्ती असलेल्या किंवा इतर माहिती असलेली बोली प्रपत्रे **रु. १००/-** भरून मिळकतीच्या निरीक्षणाच्या तारखेनंतर

२२. इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली मुंबई येथे देय **मराठा सहकारी बँक लिमिटेड**च्या नावे पे-ऑर्डर/डीडीद्वारे **रु. ७,५९,७८०/-** च्या व्याजमुक्त

रोजी **दुपारी ४.०० वा.** उघडण्यात येतील. हजर असलेल्या बोलीदारांना त्यांच्या बोलींची रक्कम वाढविण्याची संधी दिली जाईल.

इसारा अनामत रकमेसह बंद पाकिटातून पाठवाव्यात. बोली दि. ३१.०१.२०१९ रोजी किंवा पूर्वी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत वसुली अधिकाऱ्यांना

प्राप्त होणे आवश्यक आहे. विहित तारीख व वेळेनंतर प्राप्त झालेल्या बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. निविदा वरील पत्यावर ०१.०२.२०१९

ว३. यशस्वी बोलीदारांनी त्वरित **दि. ०१.०२.२०१९** रोजी इसारा रक्कम भरून अंतिम बोली रकमेची **२५%** आणि उर्वरित **७५%** रक्कम १५ दिवसांत

o४. वरील खंड ३ मध्ये दिलेल्याप्रमाणे बोली रकमेची **२५%** रक्कम भरण्यास यशस्वी बोलीदारांनी कसूर केल्*यास जमा केलेली इ*सारा रक्कम जप्त

०५. वसुली अधिकारी कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे, लिलाव पुढे ढकलणे/रद्द करणे तसेच

०६. मिळकतीवर उपार्जित सर्व आकार, देणी, कर, सोसायटी थकबाकी आणि / किंवा अन्य कोणतीही दायित्वे / देणी यशस्वी बोलीदारांनी भरावयाची

०८. निविदा सादर करणाऱ्यांनी पॅनकार्ड आणि घर किंवा व्यवसायाचा पुराव्याच्या कोणत्याही दस्तऐवजाची प्रत संदर्भातील दस्तऐवज निविदा प्रपत्रासह

०७. या जाहिरातींद्वारे उपरोक्त कर्जदार / वरील मिळकतींचे मालक यांनी कायदेशीर दिलेली ३० दिवसांची सूचना आहे असे गृहित धरावे.

होईल. तसेच यशस्वी बोलीदारांनी १५.०२.२०१९ रोजी किंवा त्यापूर्वी संपूर्ण रक्कम भरण्यात कसूर केल्यास तोपर्यंत प्रदान केलेल्या रकमा जप्त

सर्वे क्र. २, हिस्सा क्र. १०, (एच. आर.)०-१२-२ आणि ०-००-२) ३,७९,८९,०००.०० ७,५९,७८०.००

कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत वसुली अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मिळविता येईल

म्हणजेच १५.०२.२०१९ रोजी **संध्याकाळी ४.०० वा**. किंवा त्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.

होतील आणि मिळकत पुन्हा विक्रीस ठेवली जाईल व नव्याने नंतरच्या तारखेस पुन्हा विकली जाईल.

७९. यासंबंधी कोणतेही वाद निर्माण झाल्यास त्याचे निवारण फक्त मुंबईच्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात राहील.

ं उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.

आगाऊ सूचना न देता लिलाव विक्रीच्या अटी किंवा शर्तींमध्ये सुधारणा करण्याचे अधिकारसुद्धा राखून ठेवीत आहेत.

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदीनुसार ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील.

१) किसनभाई नाथा फ्लॅट क्र. बी/५०६, साई

मागणी सूचनेनुसार

थकबाकी आणि

एनपीए तारीख

२२,५९,२७८.००

३०.९.२०१८

२४,९९,२४६.७५

२२.०९.२००५

रु. ४,७७,५०४.००

२९.०७.२००४

र. ५,४४,४५३.००

२९.०१.२०१४

१४,३१,९८३.९१

३०.०९.२०१८

बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक)

(इरठे) (रुपयांमध्ये)

सूचनेची

तारीख

२२.११.२०१८

१९.११.२०१८

१९.११.२०१८

१९.११.२०१८

१९.११.२०१८

प्राधिकृत अधिकारी

निरीक्षणाची तारीख व वेळ

१४.०१.२०१९ रोजी

सकाळी ११.०० ते

सायं. ४.०० दरम्यान

(भालचंद्र एन. राऊत)

वसुली अधिकारी, मुंबई

(एमसीएस ॲक्ट, १९६० च्या कलम-१५६ आणि

एमसीएस रुल १९६१ च्या नियम १०७ अन्वये)

मराठा सहकारी बँक लिमिटेडशी निगडित



(Multi State Scheduled Bank) वसुली विभाग, एव्हरेस्ट ॲनेक्स, द्वारका हॉटेलच्या वर, डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या जवळ, डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे-४२१ २०२.

### शुद्धिपत्रक

बुधवार, दि. ०२.०१.२०१९ रोजी दै. "नवशक्ती" मध्ये पृष्ठ क्र. ११ वर "जाहीर सूचना" या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचा संदर्भ घ्यावा. सदर संपूर्ण जाहिरातीमध्ये विविध ठिकाणी नजरचुकीमुळे काही चुका झालेल्या आहेत, त्या चुका सुधारून खालीलप्रमाणे वाचाव्यात. झालेला बदल खालीलप्रमाणे आहे.

	95					
ı	अ. क्र.	नजरचुकीमुळे छापून आलेला मजकूर	सुधारित वाचावयाचा मजकूर			
ı		१)तारण मत्तांचे वर्णन	१)तारण मालमत्तांचे वर्णन			
	9.	२)श्री. कुलदीपसिंग एस. भाटी	२)श्री. कुलदिपसिंग एस. भट्टी			
		३)(जुने गाव अहारवाही)	३)(जुने नाव अडारवाडी)			
ı		मे. गुरुकृपा ऑईल इंडस्ट्रीज	मे. गुरुकृपा ऑईल इंडस्ट्रीज			
ı	₹.	आडनाव धाकणे	सर्व ठिकाणी धाकणे ऐवजी आडनाव ढाकणे			
ı		श्री. अभयचंद्र हरकचंद्र बडजाते	श्री. अभयचंद हरकचंद बडजाते			
ı	8.	श्रीम. गुलाबबाई मिश्रलालजी बडजाते	श्रीम. गुलाबबाई मिश्रीलालजी बडजाते			
ı	जाहिरातीमधील इतर मजकूर अपरिवर्तनीय राहील.					

रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिमत: एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

या कारणासह न बजावता परत आली. कर्जदार आणि हमीदारांनी सदर सूचनेच्या प्राप्तीची पोच दिलेली नाही

हमीदाराचे नाव

श्री. मार्टिन ॲलेक्स बेर्नाड १) राजेश्वरी मार्टीन कोरिया गाव गिरिज, वसई (पश्चिम)

१) सुमीत एम. स्वामिनाथन

२) अंकुश डी. उराडे

२) राजेश के. सोलंकी

१) हसम्ख बाब्लाल

२) रघुनाथ मुलचंद पंचाल

१) सतिश विरेंद्रप्रताप सिंग

३)पुरषोत्तम जे. पंचाल

२) गंगाप्रसाद ए. सिंग

३)कुमार कालमनी राऊत

सोलंकी

२) मन्सूर हिबब इद्रस

कर्जदाराचे नाव, खाते

क्र. आणि शाखा

क्र.

कोरिया

मालाड

२ | संगिता सुरेंद्र सिंग

३ संतोष श्रीधर शिद्रुक

एसएसएलएन- ६६६

नरेश बाबुलाल पंचाल

एसएसएलएन २०८५

५ | जितेंद्रप्रताप जय सिंग

दिनांक : १ जानेवारी, २०१९

येत आहेत. मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे आहे

मिळकतीचे वर्णन

गांव बांबर्डे, कळसुली, तालुका : कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, सर्व्हे क्र. २

धारण केलेला, हिस्सा क्र. ९, (एच. आर.) ०-६०-७,०-३०-० आणि

८० गुंठे आणि न्यू हॉटेल बिल्डिंग पहिल्या स्लॅबपर्यंत आणि सध्याचा

आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहीत नाहीत.

सादर करणे आवश्यक आहे.

दिनांक : ०२.०१.२०१९.

ठिकाण : मुंबई

स्थळ : वसई, पालघर

हॉटेलचा आराखडा.

अटी आणि शर्ती :

एसएसएलएन २८२

भाईंदर

भाईंदर

भाईंदर

एसएसएलएन- १३३९

# जाहिर नोटीस

असेट रिकन्स्ट्रक्शन कपना (२०००) .... मे. डनलॉप इंडिया लिमिटेड (दिवाळखोरीतील) शी संबंधित वित्तीय मत्तांच्या संदर्भात

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

आर्सिल कार्यालय: दि रुबी, १० वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८

वेबसाईटः www.arcil.co.in सीआयएनः यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४

विक्रीकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये निगम मंडळ

किंवा कंपनीकडील स्थावर मत्ता म्हणजेच क्र. ५९, मोजमापित (१,९९२ चौ. फू.) चर्ट्ड, ४ था मजला, ब्लॉक क्र.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदारांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही

आर्सिलकडे गहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा हा सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) आणि त्याअंतर्गत

नियमान्वये ६ ऑगस्ट, २०१८ रोजी आर्सिलच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती डनलॉप इंडिया लिमिटेड

(दिवाळखोरीतील) कडून २३ नोव्हेंबर, २०१८ रोजीस आर्सिलला थकीत रु. २२७,२९,१०,४२३/- (रुपये दोनशे

सत्तावीस कोटी एकोणऐंशी लाख दहा हजार चारशे तेवीस मात्र) सह एकत्रित आर्सिलची थकबाकी वसुली आणि/किंवा

प्रदानापर्यंत २४ नोव्हेंबर, २०१८ पासूनचे पुढील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी ०५ फेब्रुवारी, २०१९ रोजी द.

३.०० वा. ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'', आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात

येणार आहे. राखीव किंमत रु. १९,३२,००,०००/- (रुपये एकोणीस कोटी बत्तीस लाख मात्र) निश्चित

करण्यात आली आहे आणि इसारा अनामत रक्कम रु, १,९३,२०,०००/- (रुपये एक कोटी त्र्याण्णव लाख वीस हजार

तारण मत्तेचे वर्णन

मे. डनलॉप इंडिया लिमिटेड (दिवाळखोरीतील) चा निवासी फ्लॅट क्र. ५९, मोजमापित (१,९९२ चौ. फ्र.) चटई, ४

आर्सिलला ज्ञात बोजा: सन २०१४-१५ करिता मागील उपलब्ध वार्षिक अहवालानुसार डनलॉप इंडिया लिमिटेड

(दिवाळखोरीतील) च्या ज्ञात सांविधिक थकबाकीचा तपशील एकूण रु. ५.०१ कोटी आहे. ज्यामध्ये वर्कमन अँड

एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांचा दावा (प्रॉव्हिडंट फंड रु. १.६३ कोटी, ई.एस.आय. रु. १.३० कोटी, टीडीएस

रु. ०.२२ कोटी, प्रोफेशनल टॅक्स रु. ०.०५ कोटी, सेल्स टॅक्स रु. १.८१ कोटी) समाविष्ट आहे तो न्यायनिर्णयासह

कंपनी दिवाळखोरीतील असल्याम्ळे विक्री प्रक्रियेचे वाटप आणि सांविधिक थकबाकीचे प्रदान प्रयोज्य कायदा

(म्हणजेच कंपनीज ॲक्ट १९५६ च्या कलम ५२९ए सहवाचता सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३(९) नसार

यशस्वी खरेदीदार सोसायटीच्या नियमानुसार प्रयोज्य हस्तांतर प्रभार आणि हिल पार्क इस्टेटची थकबाकी चुकती

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड -

तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच http://www.arcil.co.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा आणि

श्री. अशफाक पटका (०२२-६६२४८६५३/९८१९४१५४७७), श्री. मेराज सय्यद (०२२-

६६२४८६५५/९८२०४८५४२५) आणि श्री. योगेश नेरकर ९८२३०६७९५३ यांना संपर्क करावा.

था मजला, ब्लॉक क्र. ५, हिल पार्क इस्टेट, मलबार हिल, मुंबई-४०० ००६.

५, हिल पार्क इस्टेट, मलबार हिल, मुंबई धारक निवासी फ्लॅटच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालीलप्रमाणे खातेदारांची रा. आंबिस्ते बु., ता. वाडा यांची खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत कायमचे खरेदीखताने विकत

3f. 露.	खातेदाराचे नाव	गाव	गट नं.	एकूण क्षेत्र हे.आर.प्र	विक्री क्षेत्र हे.आर.प्र	आकार रू.पै.
۲.	श्री. आतिफ युसुफ फक्की.	आंबिस्ते बुद्रुक	<b>95/</b> 2	8.40.8	१.५०.४	4.83
2	श्री. तन्बीर युसुफ फक्की.	आंबिस्ते बुदुक	196/2	१.२२.०	१.२२.०	8.53
3	श्री. अमीन गुलाम मुस्तफा फक्की. मुशर्रफ गुलाम मुस्तफा फक्की. मेराझ मुलाम मुस्तफा फक्की. मैमुना गुलाम मुस्तफा फक्की.	आंबिस्ते बुद्रुक	195/R	१.९२.२	<b>१.</b> ९२.२	15,00

तरी सदरह वर्णनाच्या मिळकती बाबत ज्या कोणाचे हक्क, हितसंबध, फरोक्तखत, साठेखत, बहिबाट, अधिकार, दान, गहाण, पोटगीचा हक्क इ. व अशा कोणत्याही प्रकारचा करार-मदार हक्क असल्यास तशी लेखी हरकत सदरह नोटिस प्रसिध्द झाल्या पासुन २१ दिवसांचा आत आमचे खालील पत्यावर लेखी कळवावी, त्या नंतर आलेली हरकत मान्य केली जाणार नाही व कोणाचाही कोणताही हक्क, हितसंबंध नाही असे समजले जाईल. तसेच असल्यास तो त्याने सोडून दिला असे समजले जाईल व त्यानंतर आलेल्या हरकती मान्य केल्या जाणार नाहीत व खरेदी खताचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

श्री. अंड. वि. के. ठाकरे.

प्राधिकृत अधिकारी

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.

अ. क्र.	खातेदाराचे नाव	गाव	गट नं.	एकूण क्षेत्र हे.आर.प्र	विक्री क्षेत्र हे.आर.प्र	आकार रू.पै.
۲.	श्री. आतिफ बुसुफ फक्की.	आंबिस्ते बुद्रुक	<b>95/</b> 2	8.40.8	१.५०.४	4.83
2	श्री. तन्बीर युसुफ फक्की.	आंबिस्ते बुदुक	1919/7	१.२२.०	१.२२.०	8.53
35	श्री. अमीन गुलाम मुस्तफा फक्की. मुशर्रफ गुलाम मुस्तफा फक्की. मेराझ मुलाम मुस्तफा फक्की. मैमुना गुलाम मुस्तफा फक्की.	आंबिस्ते बुद्रुक	195/R	१.९२.२	<b>१.</b> ९२.२	15,00

पत्ता -बी-२, अपीजय हाउस, १०३, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-२३.

# जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील श्री. निखिल डायस आणि श्रीमती. स्नेहलता डायस हे खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत आणि ती त्यांच्या वापरात, भोगवटयात आणि ताब्यात आहे श्री. निखिल डायस आणि श्रीमती स्नेहलता डायस यांच्याकडून खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेचे मूळ करारनामे हरवले आहेत.

अ.मेसर्स हिंद राजस्थान कंस्ट्रकशन कंपनी आणि श्रीमती कुडमणी यांच्यात निष्पादित झालेला मुळ करारनामा

श्रीमती कुडमणी आणि श्रीमती लिलाबेन एम. पटेल यांच्यात निष्पादीत झालेला

इ.श्रीमती लिलाबेन पटेल यांनी (अ) श्री वॉल्टर पिंटो आणि (ब) श्रीमती कॅथरीन पिंटो यांच्याबरोबर निष्पादीत केलेला मुळ

. (अ) श्री. वॉल्टर पिंटो आणि (ब) श्रीमती कॅथरीन पिंटो यांनी श्री. पी.जी. गोपीनाथ पन्नीकर यांच्याबरोबर निष्पादीत केलेला

मूळ करारनामा होणाही व्यक्ती किंवा व्यक्तिना सदर आक्षेप कोणताही दावा, वारशाने, उत्तराधिकाराने, मृत्यूपत्रित देणगीने, विक्रिने, अदलाबदलीने, व्यवस्थेने, देणगीने भाडेपट्टयाने, अनुज्ञप्तीने, भाडेदारीने, गहाणने, भाराने, धारणाधिकाराने, विश्वस्त म्हणून देखभालीने सुविधाधिकाराने, वेकास करारनाम्याने, संयुक्त उपक्रमाने, भागीदारीने किंवा अन्यथा किंवा त्याच्या कोणत्याही मूळ करारनाम्याच्या ताब्यामुळे किंवा अन्यथा असल्यास, त्यांना याद्वार कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचे आक्षेप आणि/किंवा दावे लेखी त्याच्या कागदोपत्री पुराव्यासह खाली सही करणाऱ्यांकडे, खाली दिलेल्या पत्त्यावर ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून **१५** दिवसांचे आत पाठवावेत. खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंदर्भात, जर वर उल्लेखिलेली कागदपत्रे कोणाला सापडली असल्यास किंवा त्यांच्या ताब्यात असल्यास, त्यांनी कृपया संपर्क साधून खालील पत्त्यावर परत करावीत. जर उपरोक्त करारनाम्यामार्फत कोणत्याही व्यक्तीकड्न कोणत्याही प्रकारचा व्यवहार किंवा तिसऱ्या पक्षकाराचा हितसंबंध निर्माण करण्यात आलेला असेल तर तो रद्रबातल समजण्यात येईल. आणि तो आमच्या अशिलावर बंधनकारक नसेल.

सदर मालमत्तेचे वर्णन

नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई—४०००४९ येथील जुहू गाव, तालुका अंधेरीच्या भूमापन क्रमांक २५, शहर भूमापन क्रमांक ९८८ या भृखंडावर स्थित सन अँड सी अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ९-व, क्षेत्रफळ ६३०चौरस फुट चटई क्षेत्र (५८.५५चौरस मीटर)

सही/-

मेसर्स एस. आर. लिगल असोसिएटस् वकील, उच्च न्यायालय ए२/३०२, लाराम सेंटर, रेल्वे स्टेशनच्या समोर.

अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. स्थळ : मुंबई दिनांक : ०३.०१.२०१९

**PUBLIC NOTICE** Our proposed residential and commercial project Bhagwati Greens III at Plot No. 03, Sector 23, Kharghar, Navi Mumbai has received Environment Clearance with

eference No. SEIAA-EC-0000000400 dated 01st September, 2018 and copies of the clearance letters are available with the Maharashtra pollution control board and may also be seen on the website of http://www.ecmpcb.in/

### PUBLIC NOTICE

CERA SANITARYWARE LIMITED Registered office:9,GIDC Industrial Estate, kadi, Mehsana Dist. Gujarat- 382715 NOTICE is hereby given that certificate(s) in respect of below mentioned equity shares of the M/s. CERA SANITARYWARE LIMITED has / have been lost/ misplaced / stolen and the holders of the said shares, Mr Sanjay Gupta has / have applied to

the company for	issue of Duplicat	te share certifica	certificate.			
Folio no.	Certificate no.	No. of Shares	Distinctive no. Form	Distinctive no To		
00001468	000002330	100	3326850	3326949		

Any person having claims / objections in the said shares should communicate to the company at the Registered Office of the company within 15 days from the date of publication of this notice, failing which the company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Place : Mumbai Cera Sanitaryware Limited

### IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY **EXECUTION APPLICATION NO.19 OF 2018**

SUIT NO.7154 OF 2001 [HIGH COURT - SUIT NO.1605 OF 2001] Dr. Manjuladevi Mistry & ors.

Subhadra S. Mistry & ors. ..Defendants Offers are invited by the undersigned in sealed envelope for the sale of immovable property ("said Property") more particularly described in SCHEDULE written hereunder on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" in pursuance of order dated 4th September 2018, passed by the Hon'ble City Civil Court at Bombay (Coram: MISS SHRIPADA P. PONKSHE) in the above Execution Application No.19 of 2018 alongwith a Demand Draft / Pay Order for a sum equivalent to 10% of the offer price of any Nationalized Bank issued in favour of the Court Receiver, High Court, Bombay and payable at Mumbai as and by way of Earnest Money Deposit (EMD), both in one sealed envelope. The said property consists of land alongwith structures

standing thereon and building comprising of ground plus 2 storeys which are fully tenanted. The property is to be sold alongwith rights and covenants of the tenants

occupying their respective premises / shops. The intending purchaser shall be entitled to the said property with the tenants without affecting their rights. 2. Offers are required to reach the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd Floor, Bank of India Building, M. G. Road, Fort, Mumbai - 400023 on or before 19th January 2019 till 2 p.m. in sealed envelope super subscribed as "Offer for Sale of property in Suit No.7154 of 2001 situated at 47 Kennedy Bridge". The offers so received will be considered by the Court Receiver, High Court, Bombay on 21st January 2019 at 1 p.m. when the offerors may increase their offer, if they so desire. The inspection of said property will be given on 9th January 2019 between 12 noon to 4.00 p.m. The sale shall be subject to sanction and finalization of the Hon'ble City Civil Court,

3. A copy of the terms and conditions of the sale and the undertaking to be executed by the offerers will be available in the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd Floor, Bank of India Building, M. G. Road, Fort, Mumbai – 400023 on any working day during office hours on payment of Rs. 100/-.

SCHEDULE OF PROPERTY Land alongwith structures standing thereon and fully tenanted building consisting of ground plus 2 storeys situated at 47 Kennedy Bridge, Opera House, Mumbai 400004 known as "Mistry Mansion" and bearing C. S. No.1603 of Girgaon Division. Total built up area of ground and two storey building is 6391 sq. ft. in addition of two shops of 188

ADDRESS: Office of the Court Receiver, High Court, Bombay Bank of India Building, 2nd Floor, M. G. Road, Fort, Mumbai - 400023

Date: 2-01-2019

Sd/- 27/12/2018 COURT RECEIVER HIGH COURT, BOMBAY

एचडीएफसी बँक लिमिटेड

## नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई - ४०० ०१३.

किरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC0806181 [ई–मेलः shareholder.grievances@hdfcbank.com] [वेबसाईटः www.hdfcbank.com] [दूरध्वनी क्र. - 022 39760001 / 0012]

याद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगे नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी

अनु.	एल/एफ	भागधारकांची नावे	विभिन्न क्रमांक	प्रमाणपत्र	शेअर्सची
雰	雰		पासून पर्यंत	क्रमांक	संख्या
१	६१३७५६४	उमा विस्वनाथन	२५३८७३१६-२५३८७३४५	३०५३३५८	30
२	६३४४६३८	सौजन्य बाबुराव मिरजकर	२७२६०१६६–२७२६०२००	३०७८८१२	34
3	११८५४०	नविन अग्रवाल	८६७६४७१–८६७७४७०	३००७४१५	१०००
8	६३०५७२६	रमेश चंद	२५८५३३०६–२५८५३३४०	३०६०७०१	34
પુ	६३०१७०२	राधेय श्याम मित्तल	२५६५२३२६–२५६५२३६०	३०५८८३३	34
ફ	२७८१२६	अंजु सव्हने	१३१५९५६६–१३१६००६५	३०१२३२६	400
(9	१०१०८५	यींग वा चु	७६५५६३१–७६५६१३०	३००६३२७	400
6	२११२६९७	नाडकर्णी मिलिंद दिनानाथ	२४८४६०७१–२४८४६१५५	३०३८१२९	८५
		एकत्रित नाडकर्णी अभयकुमार रामचंद्र			
9	१०४२९३	असीम कुमार गुप्ता	७७९६१४६ <b>–</b> ७७९७१४५	3008800	१०००
१०	६३१५९९६	सुमन बाला गुलाटी एकत्रित बुटासिंह	२६४८०१९१–२६४८०२२५	३०६५९४७	34
११	338505	अचला गोयल	१४६३६९५६–१४६३७४५५	३०१४८०१	400
१२	३८०९४५	सुधा शर्मा एकत्रित प्रमोद चंद शर्मा	१६४३५०३६–१६४३५५३५	३०१८२५७	400
१३	४५७५४०	कृष्णा राव अडपा	१९१७२७२६–१९१७३२२५	३०२३२७६	400
१४	६३४०४१९	गंगाधर गायकवाड	२७१६००८६–२७१६०१२०	३०७६८६७	34
१५	६३१९७२५	सुधा शर्मा एकत्रित अभिजीत शर्मा	२६६९५०८६–२६६९५१२०	३०६७८८२	34
१६	२१०६२४३	शशी वरीयर एकत्रित श्रीदेवी उन्नीकृष्णन	२४७९६२५६–२४७९६३४०	३०३७७११	८५
१७	४२५१०९	अन्ना लोबो एकत्रित टी इ डिसोझा	१७९८१९६१–१७९८२४६०	३०२१२८५	400
१८	९५६५१	शेठ एच जे	७२८७१५१-७२८८१५०	३००५९६७	१०००
१९	२०३०६१६	शर्मा सत्यनारायणन	२४०३४९६१–२४०३५०४५	३०३१६२३	८५
		एकत्रित शर्मा सत्य नारायणन उदयराम			
२०	४५९५९६	रीटा गोपाल	१९२६७७८६–१९२६८२८५	३०२३४०९	400
२१	309880	डी अरविंद कुमार	१६३७५९३१–१६३७६४३०	३०१८१४७	400
२२	२०५९८१८	3	२४४०९१४६–२४४०९२३०	३०३४४९६	८५
२३	6338060	विजय विश्वनाथ ताकले	२७०४३३१६–२७०४३३५०	3008336	34
		एकत्रित मंगल विजय ताकले			
ર૪	१०७०२१	सुबा सायरीयाक एकत्रित एम जे सायरीयाक	७९३६६६१–७९३७६६०	३००६६१८	१०००
		एकत्रित सेलीनम्मा जेकॉब			
20	31001050	कांशा दी केसवानी एकत्रित वासंशी दी	002/0020 002/4020	309/986	600

अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित क्षेणतेही दावे असलेल्या क्षेणत्याही व्यक्तीनी सर्व आधारीत क्षगदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस् आणि प्रबंधकांकडे कार्यालयात म्हणजेच **डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स** लेमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात नदरहू दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात घेतले जाणार नाहीत आणि प्रबंधक अर्जदारांच्या नावाने शेअर्स हस्तांतरण करण्यासाठी आणि / किंचा प्रतिलिपी शेअर्स माणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी कार्यवाही करतील. त्यानुसार मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येतील. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे निर्गमित केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्रासह देवघेव करणारी कोणतीही व्यक्ती तो / ती स्वतःच्या जोखमीवर मूळ प्रमाणपत्राची देवघेव करील आणि क्रेणत्याही रितीने बँक त्यास जबाबदार राहणार नाही. कार्यकारी उपाध्यक्ष कायदा आणि सचिव



# नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग

ई-निविदा सुचना क्र.२७ (सन २०१८-१९)

महानगरपालिकेच्या खालिल नमुद केलेल्या कामाकरीता महाराष्ट्र शासन अथवा केंद्र शासनाच्या अथवा निमशासकीय संस्थेकडे योग्य वर्गातील पंजीकृत कामाच्या अनुभवी मक्तेदाराकडून ई-टेंडर (ऑनलाईन) निविदा मागवित

अ. क्रं.	कामाचे नाव	प्राकलन र.रु.	निविदा फॉर्म फी र.रु.
٩.	नाशिकरोड वि.प्र.क्र. १७ मधील दसक स.न. ३१ येथे खुल्या जागेत सांस्कृतिक केंद्र बांधणे.	४३,६०,१५९/-	400+90+90 =\$८0/-
٧.	नाशिकरोड वि.प्र.क्र. १८ मधील सम्राट अशोक नगर जनार्दन स्वामीनगर येथील खुल्या जागेत सांस्कृतिक केंद्र बांधणे,	२४,२५,७२२/-	400+90+90 =&<0/-
η.	नविन नाशिक प्र.क्र.२५ मधील पाटीलनगर उद्यानात गझिबो (पॅगोडा) बसविणे.	२१,९६,०१२/-	400+90+90 =\$60/-
8.	नविन नाशिक प्र.क्र.२५ मधील पाटीलनगर परिसर (N-५३ वैशाख सेक्टर ) मधील रस्त्यांच्या साईडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे.	9३,४९,9४३/-	400+90+90 =\$८0/-
4.	नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र. १३ मधील दरबाररोड येथील सार्वजनिक शौचालय लगत संरक्षण भिंत बांधणे	99,84,८90/-	400+90+90 =&<0/-
ξ.	नाशिकरोड वि.प्र.क्र. १८ मधील पंचक राजवाडा येथील स.न.९५ अ (पै) येथील खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे.	90,3६,0९७/-	400+90+90 =&<0/-
<b>19</b> .	नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील अलमदिना कॉलनी येथे मनपा ओपन स्पेस मध्ये जॉगिंग ट्रॅंक तयार करणे.	8,8८,५०३/-	400+90+90 =&<0/-
۷.	नविन नाशिक प्र.क्र. २९ मधील शिंपी मंगल कार्यालयाजवळील पावसाळी नाल्यावर बॉक्स कलव्हर्ट बांधणे.	3,30,६६६/-	400+90+90 =\$60/-
٩.	नाशिक पुर्व प्र.क्र. २३ मधील गुलशन कॉलनी येथे मनपा मोकळया जागेस चेनलिंक फेंसिंग तयार करणे.	३,१४,६९६/-	400+90+90 =\$20/-
90.	नाशिक पुर्व प्र.क्र.३० मधील राजीव नगर येथे मनपा ओपन स्पेस मधील ओटयासाठी शेड बांधणे बाबत.	9,89,938/-	400+90+90 =\$60/-
99.	नविन नाशिक विभाग प्र.क्र. ३१ मधील पाथर्डी शिवारातील गौळाणे रोडवरील सुलभ शौचालय जवळील व्यायामशाळेस बाथरूम बांधकाम करणे.	9,६५,३७६/-	400+90+90 =\$60/-
	~		•

सही/-xxx

- निविदा संचाची विक्री www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन निविदा सुचनेत नमुद केलेल्या तारखेनुसार सुरू आहे.
- सदर कामांसाठी ऑनलाईन निविदा संच विक्री दि. ०५/०१/२०१९ ते १९/०१/२०१९ या कालावधी मध्ये केली जाईल.
- 3) सदर कामांची ऑनलाईन सादरी करणाची अंतिम मुदत दि. १९/०१/२०१९ रोजी दु. ३.०० वाजे पर्यंत राहील.
- ४) सदर कामांसाठी ऑनलाईन सादर केलेल्या निविदा दि.२१/०१/२०१९ रोजी दु. ३.०० वाजे नंतर शक्य झाल्यास कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचे समक्ष उघडण्यात येतील.
- ५) कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार नाशिक महानगरपालिकेचे राहतील.

ज.सं.जा.क्र/४०७/ दि.२/१/२०१९ शहर अभियंता आठबड्यातले दोन तास करु श्रमदान, नाशिक महानगरपालिका

स्वच्छतेच्या अभियानात देऊ योगदान

सही/-XXX आयुक्त नाशिक महानगरपालिका